

क्रेडिट कार्डस्विषयी महत्त्वाची माहिती

1) क्रेडिट कार्डच्या बिलाचे पैसे देणे : क्रेडिट कार्डच्या बिलाचे पैसे चेक, ड्राफ्ट याद्वारे किंवा एससीबी एटीएम्समध्ये किंवा शाखांमध्ये रोख रकमेचा भरणा करून किंवा इसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस) च्या सूचना देऊन करता येऊ शकते. कृपया तुमचे चेक आणि ड्राफ्ट एससीबी अकाउंट नंबर XXXX XXXX XXXX XXXX (तुमचा 16 आकडी एससीबी कार्ड नंबर)यांना देय करा. कृपया तुमचे चेक्स/ड्राफ्ट्स हे सर्व बाबतीत पूर्ण आहेत आणि कोणत्याही महत्त्वाच्या फेरफारावर योग्य प्रकारे सही केली आहे याची खात्री करून घ्या. आम्ही तुमच्या पेमेंटच्या देय तारखेपूर्वी कमीत कमी 3 दिवस अगोदर तुमचे पेमेंट कलेक्शन बॉक्समध्ये टाकावे अशी सूचना करतो. तथापि ह्या चेक्सवर तुमच्या प्रत्यक्ष पेमेंटची देय तारीख टाकता येऊ शकते. ही गोष्ट तुमच्या कार्डच्या खात्यामध्ये योग्य वेळेस पैसे जमा होणे सुलभ व्हावे यासाठी आहे. बँकेला पेमेंटच्या देय तारखेपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर बँक विलंब शुल्क लागू करण्याचा हक्क राखून ठेवीत आहे. विलंब झालेल्या खात्याबाबत हे पैसे चेक जमा झाल्यानंतरच फक्त जमा केले जातील. रुपये 20,000/- पेक्षा जास्त भरणा असल्यास चेकचे पैसे मिळाल्यानंतरच मर्यादा वाढविली जाईल. रोख रक्कम फक्त बँकेच्या शाखांमध्ये बँकेच्या सर्वसामान्य कामाच्या वेळेमध्येच भरता येऊ शकेल. कृपया चेक कलेक्शन बॉक्समध्ये रोख रक्कम टाकू नका.

2) व्याज-आकारणी : (जुन्या थकबाकीच्या रकमा अगोदर पूर्ण केल्यानंतरच मासिक पेमेंट लागू केले जाईल, याची नोंद घ्या)

पर्याय	व्याज कशाप्रकारे आकारले जाईल?	
1. जर थकबाकीची पूर्ण रक्कम दर महिन्यास देय तारखेपूर्वी भरण्यात आली.	कोणतेही व्याज आकारले जाणार नाही**.	
2. जर थकबाकीच्या रकमेपैकी अंशतः रक्कम दर महिन्याचा देय तारखेपूर्वी भरण्यात आली.	वर्तमान विवरणामध्ये (स्टेटमेंट) व्यवहाराच्या तारखेपासून विवरणाच्या तारखेपर्यंत करण्यात आलेल्या सर्व आर्थिक व्यवहार व्याज आकारले जाईल. पूर्वीच्या विवरणामधील शेवटच्या शिल्लक रकमेवर विवरणाच्या तारखेनंतरच्या 1ल्या दिवसापासून प्रत्यक्ष पैसे भरण्याच्या एक दिवस आधीपर्यंतच्या काळीसाठी वर्तमान विवरणामध्ये व्याज लागू होईल. पैसे भरल्यानंतरचा शिल्लक रकमेवर पैसे भरण्याच्या तारखेपासून विवरणाच्या तारखेपर्यंत व्याज लागू होईल.	पूर्वीच्या स्टेटमेंटची तारीख : 1 ऑगस्ट, स्टेटमेंटमधील थकबाकी रु. 10,000/- पेमेंटची देय तारीख : 18 ऑगस्ट. 15 ऑगस्ट रोजी करण्यात आलेला आर्थिक व्यवहार रु. 3,000/- पेमेंट : 18 ऑगस्ट रोजी रु. 8,000 मिळाले. चालू स्टेटमेंटची तारीख : 1 सप्टेंबर, ह्या बाबतीत रु. 10,000/- रकमेवर 2 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट ह्या काळासाठी व्याज आकारले जाईल आणि रु. 2,000/- ह्या भरणा न केलेल्या थकबाकीवर 18 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत व्याज लागू होईल. ह्या खेरीज रु. 3,000/- वर 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरसाठी व्याज आकारले जाईल.
3. जर तुम्ही नेहमी अंशिक भरणा करीत असाल परंतु चालू महिन्यामध्ये तुम्ही देय तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकीच्या रकमेचा पूर्ण भरणा केला.	तुमच्या पूर्वीच्या स्टेटमेंटमधील अखेरच्या शिल्लक रकमेवर पैसे भरण्याच्या तारखेपर्यंत व्याज आकारले जाईल.	आधीच्या स्टेटमेंटची तारीख - 1 ऑगस्ट, अखेरची शिल्लक रु. 10,000/- . वर्तमान स्टेटमेंटची तारीख: 1 सप्टेंबर. देय तारीख - 18 ऑगस्ट. भरणा - 15 ऑगस्ट रोजी रु. 10,000/- रु. 10,000/- ह्या रकमेवर 2 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत (31 दिवस असणाऱ्या ऑगस्ट महिन्यातील 13 दिवसांसाठी) व्याज लागू होईल. [^]

जबाबदार आहेत.

8) गहाळ किंवा चोरी झालेल्या कार्डाविषयी ताबडतोब कळविणे – जर कार्ड भारतामध्ये गहाळ अगर चोरी झालेले असेल तर कार्डधारकाने नजीकच्या ग्राहकसेवा मदत केंद्रात ताबडतोब कळवावे. जर परदेश प्रवास करीत असताना कार्ड गहाळ झाले तर कार्डधारकाने बँकेच्या किंवा मास्टर कार्ड/व्हिसा यांच्या हेल्पलाईनला कळवावे. संपूर्ण तपशीलासाठी कृपया कार्डमेंबर रुल्स अँड रेग्युलेशन्स पहा.

9) गहाळ झालेल्या कार्डची जबाबदारी – बँकेचे भारतातील कार्ड सेवा केंद्र किंवा व्हिसा/मास्टर कार्ड ग्लोबल इमर्जन्सी असिस्टन्स हेल्पलाईन यांना गहाळ झाल्याचे कळविले जाईपर्यंत ह्या कार्डवर करण्यात आलेल्या खर्चाला (भाराला) कार्डमेंबर जबाबदार असेल. जर कार्डमेंबरने कार्ड गहाळ झाल्याचे कळविले आणि त्यानंतर ते सापडले तर ते कार्ड बँकेला सूचना देऊन ते नष्ट करून त्याची वैधता नष्ट करण्यास कार्डमेंबर संपूर्णतः जबाबदार असेल.

10) स्टेटमेंटचे सादरीकरण – रु. 100/- पेक्षा जास्त शिल्लक असणाऱ्या खात्यांसाठी दर महिन्यातून एकदा स्टेटमेंट्स सादर केली जातील. रु. 100/- पेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या खात्यांच्या बाबत त्या खात्यात नवीन आर्थिक व्यवहार घडून आल्यानंतर स्टेटमेंट सादर केले जाईल. याशिवाय एखाद्या कार्ड होल्डरच्या खात्यामध्ये क्रेडिट बॅलन्स आयएनआर 250 पेक्षा जास्त क्रेडिट बॅलन्स असेल तरच फक्त स्टेटमेंट दिले जाईल.

11) कार्ड रुल्स अँड रेग्युलेशन्समध्ये सुधारणा – कार्ड रुल्स अँड रेग्युलेशन्समधील रुल 18 (बी) यामध्ये पुढील प्रमाणे सुधारा करण्यात आली आहे : “ 18 (बी) : कार्ड बिलिंग स्टेटमेंटसह बँकेकडून कार्डमेंबरला पाठविण्यात येणारा सर्व प्रकारचा दस्तावेज/पत्र व्यवहार जरी स्टेटमेंटच्या मागच्या बाजूस छपाई करून कळविण्यात आलेला असला किंवा व्यक्तिगत संदेशवाहक (कुरिअर) किंवा ऑर्डिनरी पोस्टद्वारे वितरीत केला गेला असेल आणि कार्डमेंबरने बँकेकडे नोंदविलेल्या त्याच्या भारतातील शेवटच्या पत्त्यावर पाठविण्यात आला असेल तर सदरहू, सेवा, सदरहू स्टेटमेंट किंवा नोटीस (सूचना) पाठविल्याच्या नंतर किंवा कुरिअर एजन्सीच्या ताब्यात दिल्यानंतर 4था दिवस उलटल्यावर कार्यान्वयित झाली आहे आणि योग्यप्रकारे बजावली आहे असे मानले जाईल. जर कार्डमेंबरने भारताबाहेरील पत्ता नोंदविला असेल तर कार्डमेंबर असे मान्य करील की बँक त्यात कार्ड स्टेटमेंट पाठविण्यास कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही आणि त्याच्या कार्डवरील देय रकमेची माहिती बँकेकडून मिळविणे आणि तिचा संबंधित देय तारखेपूर्वी भरणा करणे ही कार्डमेंबरची जबाबदारी असेल. हे स्टेटमेंट (जर कार्डमेंबरने इ-स्टेटमेंटसाठी नोंदणी केली असेल तर) ईमेलद्वारे देखील पाठविले जाईल.

12) रद्द करणे – खातेदारक बँकेच्या कार्ड सेवा केंद्राला किंवा बँकेला दूरध्वनी द्वारे किंवा लेखी स्वरूपात कळवून कोणत्याही वेळेस कार्ड अकाऊंट रद्दबादल करू शकेल. ही सूचना कार्डमेंबरने त्याच्या कार्डवर देय असलेल्या सर्व रकमेचा भरणा केल्यानंतर आणि बँकेची कार्ड सेवा केंद्रे किंवा बँक यांना माहिती देऊन एकदा कार्ड नष्ट करण्यात आले की अमलात येईल.

13) क्रेडिट लिमिट – क्रेडिटची मर्यादा बँकेच्या अधिकारात ठरविली जाईल. एकूण क्रेडिट लिमिटमधून वापरलेले लिमिट वजा करून उपलब्ध लिमिट काढले जाईल. कार्डमेंबरने कार्डवरील क्रेडिट लिमिटच्या आत कोणतेही कर्ज घेतले असेल तर उपलब्ध क्रेडिट लिमिट मोजण्यासाठी एकूण क्रेडिट लिमिटमधून कर्जाची थकबाकी रक्कमसुद्धा वजावट म्हणून दाखविली जाईल. याशिवाय विशिष्ट बाबींच्या आधारे, स्वतःच्या संपूर्ण एकमेव अधिकारात तुमचे क्रेडिट लिमिट घटविण्याचा अधिकार बँक राखून ठेवित आहे. या बाबींपैकी काही म्हणजे कार्ड सुरु झाल्यापासून 90 दिवसांच्या आत रोख रकमेचा वापर, दागिन्यांची खरेदी, परफेडीची अनियमित पद्धती आणि लिमिटचा अतिरेकी वापर ह्या आहेत. क्रेडिट लिमिट जेव्हा घटविले जाईल तेव्हा बँक ही बाब तुम्हाला कळविणच.

14. कॅश अँडव्हान्स लिमिट – रोख रक्कमेमधील अँडव्हान्सची मर्यादा ही क्रेडिट लिमिट वरील निश्चित टक्केवारी नसते. परंतु ती दरमहा मूल्यांकन केली जाते व नव्याने निश्चित केली जाते. याबाबतचा अधिक तपशील आणि शुल्क

यांसाठी कृपया कार्ड सेवा हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क करा.

15. माहितीचे वाटप : कार्डधारकाच्या करारनाम्यातील नियम आणि नियमावल्या यांनुसार स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला भारतामध्ये किंवा परदेशी अशा कोठेही स्थित असणाऱ्या स्वतःच्या सहकंपन्या किंवा व्यापारी यांच्याबरोबर कार्डमेंबरच्या खात्यातील माहिती वाटून देण्याचा अधिकार आहे. याखेरीज बँकेला क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (सीआयबीआयएल) किंवा इतर कोणत्याही यंत्रणेला तिच्या संपूर्ण अधिकारात योग्य वाटेल त्यानुसार कार्डमेंबर ची माहिती, त्याने वापरलेल्या/वापरायाच्या कर्ज सुविधा आणि त्या संदर्भात स्वीकारलेल्या/स्वीकारण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या, आणि अशा काही जबाबदाऱ्या असल्यास त्या पार पाडण्यात कार्डमेंबर कडून, काही विलंब/चालढकल झाली असल्यास या विषयीची माहिती उघड करण्याचा अधिकार आहे. याखेरीज क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) अॅक्ट 2005नुसार कायदाअंतर्गत मिळालेल्या अधिकारांनुसार विनंति आणि मागणी केल्यास, कार्डमेंबरची परवानगी न घेता, अशा कोणत्याही विनंति आणि मागणीची पूर्तता करण्याचा अधिकार बँकेला आहे. सेवा/विशिष्ट सेवा पुरविण्यासाठी आणि पुरवित असतांना बँकेला विशेष इतर सेवा आणि पुरवठादार/यंत्रणा यांच्या सेवा घेण्याची गरज पडेल/पडू शकेल. ह्या सेवा पुरवठादार/यंत्रणा यांना तुमच्या खात्याबाबतची कोणतीही माहिती पुरविण्याची गरज बँकेला पडू शकेल, या बाबत पुष्टी आणि मान्यता म्हणून ही गोष्ट घेतली जात आहे.

16. डिफॉल्ट (पैसे न भरणे) आणि तत्सम परिस्थितीविषयी माहिती : अ) कार्डधारकाने किमान देय रक्कम 150 दिवसापर्यंत भरली नाही तर त्याला 'डिफॉल्टर' म्हणून वर्गीकृत केले जाईल. पैसे भरण्याविषयीची माहिती दरमहा तत्वावर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (सीआयबीआयएल) यांच्याबरोबर वाटून घेतली जात असल्याने अगदी एक महिना देखिल पैसे दिले गेले नाहीत, तर ती गोष्ट सीआयबीआयएल कडे देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये दिसून येईल. 150 दिवस देय असलेली किमान रक्कम भरली गेली नाही तर सत्यम यांनी ठेवलेल्या डिफॉल्टर डाटाबेसमध्ये कार्डधारकाने पैसे न दिल्याची माहिती टाकली जाईल.

ब) संपूर्ण थकबाकीची रक्कम चुकती केल्यास आणि विनंती केल्यास बँक एक महिन्याच्या काळात डिफॉल्टर्सच्या यादीमधून/डाटाबेसमधून नाव वगळले जाईल. परंतु सीआयबीआयएल कडे पुरविण्यात आलेली माहिती ग्राहकाच्या क्रेडिट/पैसे देणे यांच्या इतिहासामध्ये दिसून येईल आणि बँकेला ती माहिती मागे घेता येणार नाही.

क) पैसे दिले गेले नसल्यास, थकबाकीची वसूली – पत्रव्यवहार, दूरध्वनी संपर्क, एसएमएस, ई-मेल आणि इतर संपर्काचे मार्ग व गरज पडल्यास व्यक्तिशः भेट या द्वारे सतत आठवण करून दिली जाईल.

ड) कार्डधारकास मृत्यू/कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास थकबाकीची वसूली – कार्डधारकाच्या मृत्यूविषयी खात्री करून घेतल्यानंतर ते खाते हिशेबाच्या वह्यांमधून रद्द केले जाते आणि त्या कार्डवरील थकबाकी बँड डेब्ट म्हणून सोडून दिली जाते. मृत कार्डधारकाच्या संपतीची (वारसांची) इच्छा असल्यास थकबाकीच्या हिशेबपूर्ती साठी बँक एक म्युच्युअल निगोशिएशन करते. कार्डधारकास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास कार्डमेंबरच्या प्रमाण नियम आणि नियमावल्या लागू होतील.

17. तक्रारी वाढणे – तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादाने तुमचे समाधान झाले नाही तर कृपया सीडीके साई नारायण, हेड सर्व्हिस, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, कस्टमर केअर, युनिट, 19, राजाजी सलाई, चेन्नई 600 001. दूरध्वनी + 91 99002 60046 वर संपर्क साधा किंवा ई-मेल करा head.service@in.standardchartered.com

18. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक यांच्या नो युवर कस्टमर (केवायसी)ची पूर्तता करण्यासाठी बँकेला गरज पडेल त्याप्रमाणे वेळचे वेळी आवश्यक असणारे आणखी दस्तऐवज पुरविण्याचे मी मान्य करीत आहे. सवलती काढून घेणे, जामीन आणि हमी असल्यास, लागू करणे व त्यांची रक्कम थकबाकी कडे वळवून तुमच्याकडून, असल्यास शिल्लक थकबाकी वसूल करणे किंवा तुम्ही बँकेला आवश्यक ती कागदपत्रे न दिल्यास खाते बंद करणे या बाबतचे अधिकार बँक राखून ठेवीत आहे.

19. तथापि, इथे काहीही म्हटले असले तरी ही सुविधा संपूर्णपणे बँकेच्या अधिकारातच केवळ उपलब्ध आहे आणि त्यामुळे ती बँकेकडून कोणत्याही वेळेस रद्द आणि/किंवा मागणीनुसार तारखेपूर्वी देय होऊ शकते. जे घडल्यास ग्राहकाला त्यासाठी बँकेला ताबडतोब पैसे द्यावे लागतील.

20. 10 प्रांतीय भाषांपैकी कोणत्याही भाषेत कार्डमेंबर रुल्स अँड रेग्युलेशन्स वाचण्यासाठी कृपया http://www.standardchartered.com/in/cb/creditcard/card_main.html वर पहा.

जून 2006 पासून लागू शुल्क

● विलंब शुल्क : जर किमान देय रक्कम सलग 2 किंवा त्याहून जास्त महिने मिळाली नाही तर विलंब शुल्कावर विलंब आकार रु. 100/- इतकी अतिरिक्त वजावट टाकली जाईल.

● सरचार्जस - रेल्वेच्या व्यवहारांवर रु. 25/- किंवा व्यवहाराच्या रकमेच्या 2.5% (यापैकी जास्त असले तेवढे). पेट्रोलच्या व्यवहारांवर रु. 10/- किंवा व्यवहाराच्या 2.5% यापैकी जास्त असणारे.

● ओव्हरलिमिट चार्जस - ओव्हरलिमिटच्या प्रत्येक वेळेस रु. 500/- पडतील.

● डुप्लिकेट स्टेटमेंट शुल्क - प्रत्येक विवरणास रु. 25/- (3 महिनेपेक्षा जास्त जुने नसल्यास)

● कार्ड रिप्लेसमेंट शुल्क - रु. 100/- प्रत्येक वेळेस बदलून देण्यास.

● पिन रिप्लेसमेंट शुल्क - रु. 100/- प्रत्येक वेळेस बदलून देण्यास.

● आउटस्टेशन टेलिड्राफ्ट शुल्क - प्रत्येक वेळेस रु. 100/-

● टेलिड्राफ्ट रद्द करण्याचे शुल्क - प्रत्येक वेळेस रु. 50/-

● चेक रिटर्न होण्याचे शुल्क - प्रत्येक वेळेस रु. 300/-

● परकीय चलनातील व्यवहार - भारतीय रुपयाखेरीजचे सर्व व्यवहार हे फ्रान्चाईस (व्हिसा/मास्टर) यांनी कळविलेल्या दराने भारतीय रुपयांमध्ये रूपांतरीत केले जातात. बँक प्रत्येक व्यवहारावर अतिरिक्त 2.5% भार घेते आणि फ्रान्चाईझला परतफेड म्हणून अतिरिक्त 1% शुल्क घेतले जाते.

● शाखांतर्गत व्यवहार शुल्क - एससीबीच्या शाखांमध्ये टेलर सुविधेचा वापर करून रोख रकमेचा भरणा केल्यास प्रत्येक वेळेस रु. 99/- एवढे शुल्क घेतले जाईल.

● सेवा कर - सेवा शुल्काच्या 12.36% सेवा कर आहे. सेवा कर नोंदणी क्रमांक एसटी/मुंबई/सीडीसीओएस/डीएन-ख/13/2006 अंतर्गत "क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चार्ज कार्ड किंवा इतर पेमेंट कार्ड सेवा". नोंदणीकृत कार्यालय स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, 23-25, एम.जी. रोड, फोर्ट-400001. सेनवॅट क्रेडिट रुल्स 2004 अंतर्गत ग्राहकाकडून माफ करण्यात आलेल्या किंवा परत करण्यात आलेल्या शुल्कांच्या बाबत सेवा कराच्या क्रेडिटचा दावा केला जाणार नाही.

18 जून 2007 पासून लागू शुल्क :

● लेट पेमेंट शुल्क - रु. 10,000/- पेक्षा कमी थकबाकीच्या विवरणासाठी रु. 350. ● रु. 10,000/- आणि रु. 20,000/- दरम्यानच्या थकबाकी विवरणासाठी रु. 500/- ● रु. 20,000/- पेक्षा जास्त रकमेच्या थकबाकी विवरणासाठी रु. 600/-

उदा : समजा तुमच्या क्रेडिट कार्डवर रु. 7,000/- थकबाकी आहे आणि तुमच्या बॅलन्स ट्रान्सफर अकाउंटमध्ये रु. 15,000/- थकबाकी आहे आणि पैसे देण्याच्या देय तारखेपर्यंत पैसे भरले गेले नाहीत. अशा परिस्थितीत तुमच्या

क्रेडिट कार्ड अकाउंटवर रु. 350/- आणि तुमच्या बॅलन्स ट्रान्सफर अकाउंटवर रु. 500/- विलंब भरणा शुल्क लागू होईल. वरील उदाहरण फक्त मार्गदर्शक हेतूनेच दिले आहे. सर्व प्रकारची कार्ड्स आणि इन्स्टाबाय, बॅलन्स ट्रान्सफर, डायल-ए-लोन इत्यादी सारखी सर्व हप्त्यांची उत्पादने आणि सर्व कार्डस् यापैकी प्रत्येकाला पैसे भरण्याच्या देय तारखेपर्यंत पैसे भरले गेले नाहीत तर विलंब भरणा आकार लागू होईल.

* कॅश अॅडव्हान्स फी - एटीएममधून पैसे काढणे : काढलेल्या रोख रकमेच्या 3% किमान रु. 300/- पर्यंत

* आमच्या शाखांमधून टेलर सुविधेचा वापर करून रक्कम काढल्यास रु. 500/- इतके अतिरिक्त शुल्क लावले जाईल.

15 सप्टेंबर 2007 पासून लागू शुल्क

नॉन-युसेज फी : जर कार्डचा खरेदी किंवा रोख रकमेच्या व्यवहारसाठी गेल्या 12 महिन्यात वापर करण्यात आला नाही तर रु. 250/- आकार लावला जाईल.

सूचना - तुमचे चेक्स/ड्राफ्ट्स हे सर्व बाबतीत पूर्ण आहेत आणि सर्व महत्त्वाच्या फेरफारांवर योग्य प्रकारे सही करण्यात आलेली आहे याची कृपया खात्री करून घ्या. आम्ही तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या पेमेंट ड्यू डेट पूर्वी कमीत कमी 3 दिवस चेक कलेक्शन बॉक्स मध्ये टाकण्याची सूचना करतो. तथापि या चेकवर प्रत्यक्षातील पैसे भरण्याच्या ड्यू डेटनुसार तारीख टाकता येऊ शकेल. रोख रक्कम सर्वसामान्य बँकिंग व्यवहाराच्या काळात फक्त बँकेच्या शाखांमध्येच भरता येऊ शकेल. कृपया चेक कलेक्शन बॉक्समध्ये रोख रक्कम टाकू नका.